

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/६७२/२०१४
 दिनांक : ०८/०८/२०१४

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची
 पाक्षिक सभा दिनांक १६/०८/२०१४ रोजी आयोजित
 केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक
 सभा शनिवार दिनांक १६/०८/२०१४ रोजी दुपारी १२.०० वा.
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र
 पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका
 जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी

२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०२

दिनांक : १६/०८/२०१४

वेळ : दुपारी १२.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शनिवार दिनांक १६/०८/२०१४ रोजी दुपारी १२.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक ०२/०८/२०१४ रोजी झालेल्या विशेष सभेचा (कार्यपत्रिका क्र.१) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) नाशिक फाटा ते मोशी मुख्य रस्त्याचेकडेने गंधर्वनगरी येथे सेवा रस्त्याचे काम सध्या चालू असलेल्या देहू ते आळंदी रस्त्याची सुधारण करणे टप्पा क्र.२ मोशी जाधववाडी हद्द ते आळंदीगाव साखळी क्र.८/२५० कि.मी. ते १५/०५० कि.मी. निविदा क्र.जी १/४७/२/२०११-१२ कामामधून करणेचे स्थळ बदल प्रस्तावास मान्यता देणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) फ क्षेत्रिय कार्यालयाचे अतिक्रमण विभागासाठी टाटा LPT 407/34/BS4 वाहन खरेदी करणे व त्याकामी येणा-या अंदाजे र.रु.११,७१,४८२.७५ (अक्षरी र.रु.अकरा लाख एक्काहत्तर हजार चारशे ब्याऐंशी पैसे पंच्याहत्तर फक्त) चे खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) प्रभाग क्र.३२ सँडविक कॉलनी, सावंतनगर, महादेवनगर परिसरात रस्त्याचे कडेने पेव्हिंग ब्लॉक बसविणेकामी येणा-या अंदाजे र.रु.५०,००,०००/- (अक्षरी र.रु.पन्नास लाख फक्त) चे सुधारित पुर्वगणनपत्रकास व त्याप्रमाणे काम करणेस मान्यता देणेबाबत विचार करणे.

विषय क्र.४) प्रभाग क्र.६ मोशी येथे मंडप व्यवस्था व त्या अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या अंदाजे र.रु.१७,३३,७७२/- (अक्षरी र.रु.सतरा लाख तेहतीस हजार सातशे बहातर फक्त) चे पुर्वगणनपत्रकास व त्याप्रमाणे काम करणेस मान्यता देणेबाबत विचार करणे.

विषय क्र.५) प्रभाग क्र.५ मध्ये अतिक्रमण कारवाईसाठी क्रेन व जे.सी.बी. पुरविणेकामी येणा-या अंदाजे र.रु.१७,००,२४०/- (अक्षरी र.रु. सतरा लाख दोनशे चाळीस फक्त) चे खर्चाचे पुर्वगणनपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता व त्याप्रमाणे काम करणेस मान्यता देणेबाबत मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.६) मौजे बो-हाडेवाडी या ठिकाणी गायराना लगतचा १८.०० मी डी.पी.रस्ता करून मिळणेबाबत स्थानिक नगरसदस्य यांनी विनंती केली आहे. प्रत्यक्ष जागा पाहणी केली असता रस्त्याचे जुने भैरवनाथाचे मंदिर असल्याचे निदर्शनास आले आहे. मा.सदस्य व मा.आमदार श्री.विलास विठोबा लांडे यांनी दि.३०/०६/२०१४ रोजी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन बनकर वस्ती येथील नागरिकांच्या सोईसाठी मंदिराच्या मागे ६.०० मी. गायरानातून रस्ता करणेचे सुचित केले आहे. त्यामुळे सुमारे ३० ते ४० घरांना रस्त्याची सोय होणार आहे. सदर रस्ता करावयाचा झाल्यास त्या रस्त्यासाठी सन २०१४-१५ चे अंदाजपत्रकामध्ये तरतूद नाही. मा.नगरसदस्य यांनी त्यांचे पत्र दि.०४/०७/२०१४ अन्वये बो-हाडेवाडी गायरानातून नागरिकांच्या सोईसाठी सदर रस्त्याचे काम आवश्यक असल्याने इडूळगांव येथील विकास आराखडयातील रस्ते खडीमुरुमाचे करणे (जुने गट १९२ ते २४०) नि.क्र.१९/९-२०१२/१३ हे या कामातून करणेबाबत विनंती केली आहे. इडूळगांव येथील काम हे १८.०० मी. डी.पी.रस्त्याचे असून या रस्त्यावरील मनपाच्या ताब्यात

आलेल्या क्षेत्राचे काम पुर्ण झाले आहे व उर्वरित काम स्थानिक जागा मालकांनी अद्याप मनपाच्या ताब्यात जागा न दिल्याने करता येत नाही. त्यामुळे उर्वरित रकमेतून बो-हाडेवाडी येथील ६.०० मी. रस्ता व प्रभाग क्र.६ मोशी येथील अंतर्गत रस्त्याचे काम करणेस मान्यता देणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/६७२/२०१४

दिनांक : ०८/०८/२०१४ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.